



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ७]

शुक्रवार, ऑक्टोबर १९, २०१८/आश्विन २७, शके १९४०

[पृष्ठ ७, किंमत : रुपये १५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक—अमरावती विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

भाग १ (असा.) (अ.वि.पु.) म.शा.रा.,अ.क्र. १५.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.—

क्र.कलि.भू.सं.-कावि-१९५६-२०१८.—

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिनियम ” असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्रमांक मंअ.-भू.सं-कावि-१२०-२०१६, दिनांक ०७-०४-२०१६ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. तसेच शुद्धीपत्रक अंतिम प्रसिद्धी दिनांक २६-१०-२०१६ रोजी झाली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशिलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्यांची खात्री पटली आहे.

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे. असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “ पुनर्वसाहत क्षेत्र ” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम, कार्यालयाचा पत्ता व ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्या अधिसूचनेचा तपशील अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन हे जिल्हाधिकारी आहेत.

अनुसूची-एक
जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ७-४७-२००९-१०, गाव-मौजा लंघापूर, तालुका-मुर्तिजापूर, जिल्हा-अकोला.

अ.क्र.	नमुना ८-अ नुसार	८-अ नुसार	संयुक्त मोजणी प्रमाणे	अ.क्र.	नमुना ८-अ नुसार	८-अ नुसार	संयुक्त मोजणी प्रमाणे
	घर क्रमांक	संपादित क्षेत्र	संपादित क्षेत्र		घर क्रमांक	संपादित क्षेत्र	संपादित क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
		चौ.फूट चौ.मी. चौ.मी.				चौ.फूट चौ.मी. चौ.मी.	
१	१	११७५.०० १०९.२० २३१.००		३१	२२क	३००.०० २७.८८ १५.००	
२	२	६१२.०० ५६.८८ ३८.००		३२	२३	४८०.०० ४४.६१ ३२.५०	
३	३	३८०.०० ३५.३२ ५७.००		३३	२४	२५०.०० २३.२३ ३१.५०	
४	४	२३८.०० २२.१२ २९.००		३४	२४अ	२५०.०० २३.२३ ३१.५०	
५	४अ	२३८.०० २२.१२ २८.००		३५	२५	३५०.०० ३२.५३ ३१.५०	
६	५	५४०.०० ५०.१९ ४२.००		३६	२५अ	३५०.०० ३२.५३ ३१.५०	
७	६	५४०.०० ५०.१९ ६३.००		३७	२६	५६६.०० ५२.६० ३८.००	
८	७	१९४४.०० १८०.६७ १७१.००		३८	२६अ	५६६.०० ५२.६० ३८.००	
९	९	६७१.०० ६२.३६ ५४.५०		३९	२७	२८८.०० २६.७७ २६.२५	
१०	१०	६७१.०० ६२.३६ ५४.५०		४०	२८	२८८.०० २६.७७ २६.२५	
११	११	१३९२.०० १२९.३७ १५९.५०		४१	२९	६००.०० ५५.७६ १५४.००	
१२	१२	१२३२.०० ११४.५० १४५.८५		४२	२९अ	२००.०० १८.५९ १५४.००	
१३	१२अ	१६०.०० १४.८७ १३.६६		४३	३०	५७०.०० ५२.९७ ३८.००	
१४	१३	१३९२.०० १२९.३७ १५९.५०		४४	३१	३००.०० २७.८८ ६०.००	
१५	१४	७००.०० ६५.०६ ९०.००		४५	३१अ	४००.०० ३७.१७ ७०.००	
१६	१५	५७६.०० ५३.५३ ५०.००		४६	३१ब	१४७५.०० १३७.०८ ११६.२५	
१७	१६	१००.०० ९.२९ ३२.१६		४७	३१क	१४७५.०० १३७.०८ ९८.००	
१८	१६अ	१००.०० ९.२९ २२.१६		४८	३२	२१०.०० १९.५२ ४१.००	
१९	१६ब	१००.०० ९.२९ २२.१६		४९	३२अ	१९५.०० १८.१२ ४१.००	
२०	१८	४८०.०० ४४.६१ ३३.२५		५०	३२ब	१०५३.०० ९७.८६ ४१.००	
२१	१९	४१६.०० ३८.६६ ५०.७५		५१	३३	४२१५.०० ३९१.७३ २५९.००	
२२	१९अ	१९८.०० १८.४० ५०.७५		५२	३४	२५००.०० २३२.३४ १४१.००	
२३	२०	५९५.०० ५५.३० ५८.००		५३	३५	५००.०० ४६.४७ ५०.००	
२४	२१	६००.०० ५५.७६ ४०.५०		५४	३६	५००.०० ४६.४७ ९६.००	
२५	२१अ	२००.०० १८.५९ ४०.५०		५५	३७	७४७.०० ६९.४२ ६४.००	
२६	२१ब	२००.०० १८.५९ ५२.००		५६	३८	१८४०.०० १७१.०० १४६.००	
२७	२१क	२००.०० १८.५९ ५२.००		५७	३९	१८४०.०० १७१.०० १६४.००	
२८	२२	३००.०० २७.८८ १५.००		५८	४०	४००.०० ३७.१७ ८७.५०	
२९	२२अ	३००.०० २७.८८ १५.००		५९	४०अ	१९२.०० १७.८४ ४३.७५	
३०	२२ब	३००.०० २७.८८ १५.००		६०	४०ब	१४४.०० १३.३८ ४३.७५	

अनुसूची-एक—चालू					अनुसूची-एक—चालू				
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(१)	(२)	(३)	(४)	(५)
		चौ.फूट	चौ.मी.	चौ.मी.			चौ.फूट	चौ.मी.	चौ.मी.
६१	४०क	१७६४.००	१६३.९४	१२९.००	९८	७२	५८८.००	५४.६५	४९.५०
६२	४०ड	१०८०.००	१००.३७	९९.००	९९	७३	३६०.००	३३.४६	२२.२५
६३	४१	११४०.००	१०५.९५	१०२.००	१००	७३अ	३६०.००	३३.४६	५०.००
६४	४२	१२४०.००	११५.२४	१०७.००	१०१	७४	५१०.००	४७.४०	४४.००
६५	४३	५४४.००	५०.५६	४६.००	१०२	७४अ	१५०.००	१३.९४	७२.९०
६६	४४	५४४.००	५०.५६	८०.५०	१०३	७६	७०२.००	६५.२४	७२.२५
६७	४५	१४७४.००	१३६.९९	१०८.००	१०४	७७	३१२.००	२९.००	४५.००
६८	४६	१३८०.००	१२८.२५	१०८.००	१०५	७८	८४०.००	७८.०७	९९.००
६९	४७	२५८४.००	२४०.१५	६८.५०	१०६	७९	५२०.००	४८.३३	१०४.५०
७०	४८	१५५०.००	१४४.०५	२८०.१५	१०७	७९अ	५२०.००	४८.३३	६३.००
७१	४९	१७१०.००	१५८.९२	११५.००	१०८	८०	११००.००	१०२.२३	१२२.५०
७२	५०	७३५.००	६८.३१	१६५.१५	१०९	८१	१९२६.००	१७९.००	१८५.२५
७३	५१	६३०.००	५८.५५	५५.००	११०	८२	२८०.००	२६.०२	४८.००
७४	५१अ	४८०.००	४४.६१	५५.००	१११	८३	२८०.००	२६.०२	२४.००
७५	५२	९७६.००	९०.७१	६५.००	११२	८३अ	१८०.००	१६.७३	२४.००
७६	५३	४८०.००	४४.६१	५५.००	११३	८४	४३२.००	४०.१५	४१.२५
७७	५३अ	४८०.००	४४.६१	३२.५०	११४	८५	३९०.००	३६.२५	४०.००
७८	५४	७१५.००	६६.४५	४२.००	११५	८५अ	४०९.००	३८.०१	४०.००
७९	५४अ	७१५.००	६६.४५	२४.५०	११६	८६	३०८.००	२८.६२	३०.००
८०	५५	८४२.००	७८.२५	६०.००	११७	८७	१२२१.००	११३.४८	२२८.५०
८१	५६	३००.००	२७.८८	२१.००	११८	८८	१००८.००	९३.६८	६०.५०
८२	५७	३००.००	२७.८८	२१.००	११९	८९	८५०.००	७९.००	२८३.००
८३	५८	८००.००	७४.३५	७२.००	१२०	९०	११५६.००	१०७.४३	२५३.००
८४	५९	७७५.००	७२.०३	६७.५०	१२१	९१	९४०.००	८७.३६	४६.००
८५	५९अ	१५०.००	१३.९४	६७.५०	१२२	९१अ	९४०.००	८७.३६	४६.००
८६	६०	७०२.००	६५.२४	४२.७५	१२३	९२	३७७.००	३५.०४	८६.००
८७	६१	२०००.००	१८५.८७	६४.००	१२४	९३	६२६.००	५८.१८	१००.७०
८८	६२	४३३.००	४०.२४	४२.००	१२५	९४	४१७.००	३८.७५	२७.६६
८९	६४	८२४.००	७६.५८	८०.००	१२६	९५	२९०.००	२६.९५	२७.६६
९०	६५	११६०.००	१०७.८१	१३३.००	१२७	९६	२९०.००	२६.९५	२७.६६
९१	६६	८१०.००	७५.२८	१२२.५०	१२८	९७	२७६०.००	२५६.५१	२९६.०५
९२	६७	६५०.००	६०.४१	३६.००	१२९	९८	७२९.००	६७.७५	४३.००
९३	६८	३००.००	२७.८८	६१.००	१३०	९९	६२४.००	५७.९९	५६.००
९४	६८अ	२५०.००	२३.२३	२५.००	१३१	१००	१०२५.००	९५.२६	११२.००
९५	६९	८६९.००	८०.७६	२०.००	१३२	१००अ	१०२५.००	९५.२६	१२१.५०
९६	७०	३००.००	२७.८८	६२.३५	१३३	१०१अ	२६५०.००	२४६.२८	१७३.७५
९७	७१	४९०.००	४५.५४	५३.३२	१३४	१०१	१६५०.००	१५३.३५	२२४.००

अनुसूची-एक—चालू					अनुसूची-एक—चालू				
(१)	(२)	(३)		(४)	(१)	(२)	(३)		(४)
		चौ.फूट	चौ.मी.	चौ.मी.			चौ.फूट	चौ.मी.	चौ.मी.
१३५	१०२	१०५०.००	९७.५८	८७.५०	१७२	१३३	१६५०.००	१५३.३५	१५०.००
१३६	१०२अ	१०५०.००	९७.५८	१२२.५०	१७३	१३४	१८१५.००	१६८.६८	१००.००
१३७	१०२ब	१०५०.००	९७.५८	१६६.२५	१७४	१३५	१८९५.००	१७६.१२	७०.००
१३८	१०३	४१५.००	३८.५७	७४.५५	१७५	१३६	१८९५.००	१७६.१२	७५.००
१३९	१०३अ	५००.००	४६.४७	७४.३०	१७६	१३७	२४००.००	२२३.०५	१५०.००
१४०	१०४	१४५०.००	१३४.७६	२३१.००	१७७	१३८	२४२०.००	२२४.९१	१४०.००
१४१	१०५	१६७४.००	१५५.५८	१२२.६९	१७८	१३९	७७६.००	७२.१२	१३५.७५
१४२	१०७	८००.००	७४.३५	७५.००	१७९	१३९अ	७७६.००	७२.१२	३५.७५
१४३	१०८	६२५.००	५८.०९	८४.००	१८०	१३९ब	७७६.००	७२.१२	३५.७५
१४४	१०९	४०६.००	३७.७३	३६.००	१८१	१४०	२०००.००	१८५.८७	३५.७५
१४५	११०	५३०.००	४९.२६	४४.००	१८२	१४१	२०००.००	१८५.८७	१४५.००
१४६	११०अ	५३०.००	४९.२६	४४.००	१८३	१४२	२०००.००	१८५.८७	१५०.००
१४७	१११	११३१.००	१०५.११	१४४.००	१८४	१४३	१०००.००	९२.९४	७५.००
१४८	११२	५००.००	४६.४७	६४.००	१८५	१४३अ	१०००.००	९२.९४	७५.००
१४९	११३	११३६.००	१०५.५८	१२३.२५	१८६	१४४	१६५०.००	१५३.३५	१४१.००
१५०	११४	८६४.००	८०.३०	६३.२५	१८७	१४५	९१०.००	८४.५७	७५.००
१५१	११५	९००.००	८३.६४	८६.००	१८८	१४५अ	९१०.००	८४.५७	७५.००
१५२	११६	८८०.००	८१.७८	५९.१६	१८९	१४६	१६८०.००	१५६.१३	६०.००
१५३	११७	८६४.००	८०.३०	९६.००	१९०	१४७	८००.००	७४.३५	२४०.००
१५४	११८	२०६८.००	१९२.१९	१३६.५०	१९१	१४८	७५०.००	६९.७०	१६१.००
१५५	११९	१६२८.००	१५१.३०	१४७.००	१९२	१४९	९००.००	८३.६४	१५३.००
१५६	१२०	६२५०.००	५८०.८६	२६३.२५	१९३	१५०	१५००.००	१३९.४१	७३.५०
१५७	१२०अ	१२५०.००	११६.१७	३५७.००	१९४	१५०अ	३००.००	२७.८८	११०.२५
१५८	१२१	३२००.००	२९७.४०	४२५.५०	१९५	१५१	१०५०.००	९७.५८	११०.००
१५९	१२२	८८०.००	८१.७८	५९.४१	१९६	१५४	२०००.००	१८५.८७	७१.००
१६०	१२२अ	८८०२.००	८१८.०३	५९.५१	१९७	१५६	१५००.००	१३९.४१	१२०.००
१६१	१२३	४८०.००	४४.६१	१६१.५०	१९८	१५७	८१०.००	७५.२८	६५.००
१६२	१२३अ	१०८०.०	१००.३७	२४.००	१९९	१५७अ	२१०.००	१९.५२	६५.००
१६३	१२३ब	२२८.००	२१.१९	२८१.००	२००	१५९	१५००.००	१३९.४१	१४४.००
१६४	१२४	२५००.००	२३२.३४	२८०.५०	२०१	१६०	१५००.००	१३९.४१	१३०.१५
१६५	१२५	२११२.००	१९६.२८	६९३.००	२०२	१६१	९००.००	८३.६४	१००.००
१६६	१२६	२१८४.००	२०२.९७	३२४.००	२०३	१६२	४००.००	३७.१७	७९.०२
१६७	१२७	५७२.००	५३.१६	३४७.७५	२०४	१६२अ	२००.००	१८.५९	३२.००
१६८	१२८	४५०.००	४१.८२	१२०.००	२०५	१६३	२०००.००	१८५.८७	८२.५०
१६९	१२८अ	४५०.००	४१.८२	१२०.००	२०६	१६४	१५००.००	१३९.४१	१५०.००
१७०	१३०	१५०.००	१३.९४	३००.००	२०७	१६५	१५००.००	१३९.४१	२००.००
१७१	१३१	१५०.००	१३.९४	२००.००	२०८	१६६	७५०.००	६९.७०	१५०.००

अनुसूची-एक—चालू

अनुसूची-एक—चालू

(१)	(२)	(३)		(४)	(१)	(२)	(३)		(४)
		चौ.फूट	चौ.मी.	चौ.मी.			चौ.फूट	चौ.मी.	चौ.मी.
२०९	१६६अ	७५०.००	६९.७०	४३.००	२४९	१९२	९००.००	८३.६४	१००.००
२१०	१६७	१५००.००	१३९.४१	२००.००	२५०	१९३	९००.००	८३.६४	८०.६५
२११	१६८	७५०.००	६९.७०	११०.२५	२५१	१९४	९००.००	८३.६४	९७.७५
२१२	१६९	३७५.००	३४.८५	४९.००	२५२	१९५	९००.००	८३.६४	१२०.००
२१३	१६९अ	३७५.००	३४.८५	४९.००	२५३	१९७	९००.००	८३.६४	११०.२५
२१४	१७०	५००.००	४६.४७	३२.००	२५४	१९८	९००.००	८३.६४	१४०.००
२१५	१७०अ	६००.००	५५.७६	३३.००	२५५	१९९	९००.००	८३.६४	१४४.००
२१६	१७१	१५००.००	१३९.४१	१२५.००	२५६	२००	९००.००	८३.६४	८९.००
२१७	१७२	९००.००	८३.६४	१००.००	२५७	२०१	७७५.००	७२.०३	८७.५०
२१८	१७३	५००.००	४६.४७	४९.५०	२५८	२०२	९००.००	८३.६४	१५०.००
२१९	१७३अ	४००.००	३७.१७	९६.००	२५९	२०३	८५०.००	७९.००	२४०.००
२२०	१७४	१०००.००	९२.९४	४२.००	२६०	२०४	५२५.००	४८.७९	७८.००
२२१	१७५	७५०.००	६९.७०	११२.५०	२६१	२०४अ	५२५.००	४८.७९	७८.००
२२२	१७५अ	७५०.००	६९.७०	११२.५०	२६२	२०५	७२५.००	६७.३८	९०.१२
२२३	१७६	१२०.००	११.१५	१०५.००	२६३	२०६	७५०.००	६९.७०	९०.००
२२४	१७६अ	१३०.००	१२.०८	१०५.००	२६४	२०७	४५०.००	४१.८२	१७५.५०
२२५	१७६ब	६२५.००	५८.०९	१०५.००	२६५	२०७अ	४५०.००	४१.८२	१४७.००
२२६	१७६क	६२५.००	५८.०९	१०५.००	२६६	२०८	४५०.००	४१.८२	६५.००
२२७	१७७	५००.००	४६.४७	१४२.०५	२६७	२०८अ	४५०.००	४१.८२	६५.००
२२८	१७७अ	५००.००	४६.४७	२७.००	२६८	२१०	३००.००	२७.८८	५७.६६
२२९	१७८	५००.००	४६.४७	७६.००	२६९	२१०अ	३००.००	२७.८८	४७.६६
२३०	१७८अ	५००.००	४६.४७	७८.००	२७०	२१०ब	३००.००	२७.८८	४७.६६
२३१	१७९	६००.००	५५.७६	१००.००	२७१	२११	९००.००	८३.६४	११२.५०
२३२	१७९अ	४५०.००	४१.८२	९.००	२७२	२१२	८००.००	७४.३५	१४९.९४
२३३	१७९ब	४५०.००	४१.८२	९.००	२७३	२१३	९००.००	८३.६४	१३८.००
२३४	१८०	३०००.००	२७८.८१	३००.००	२७४	२१४	४२५.००	३९.५०	७६.५०
२३५	१८१	७५०.००	६९.७०	८४.००	२७५	२१४अ	५६४.००	५२.४२	३६.००
२३६	१८१अ	७५०.००	६९.७०	८४.००	२७६	२१४ब	३५०.००	३२.५३	४८.००
२३७	१८२	१५००.००	१३९.४१	१२२.५०	२७७	२१५	४५०.००	४१.८२	७३.८०
२३८	१८३	२००.००	१८.५९	८४.००	२७८	२१५अ	४५०.००	४१.८२	६५.१८
२३९	१८४	१४४७.००	१३४.४८	१९८.००	२७९	२१६	९००.००	८३.६४	२४.५०
२४०	१८५	९००.००	८३.६४	१३१.००	२८०	२१७	९००.००	८३.६४	१०८.००
२४१	१८६	१०८९.००	१०१.२१	१३१.२५	२८१	२१८	४५०.००	४१.८२	१६८.००
२४२	१८७	१०८९.००	१०१.२१	११८.७५	२८२	२१८अ	४५०.००	४१.८२	५५.००
२४३	१८८	४००.००	३७.१७	१०८.००	२८३	२१९	४५०.००	४१.८२	६९.००
२४४	१८८अ	५००.००	४६.४७	१०८.००	२८४	२१९अ	४५०.००	४१.८२	८६.२५
२४५	१८९	५००.००	४६.४७	१०८.००	२८५	२२०	९००.००	८३.६४	९३.७५

अ.-एक-२ (१८२४).

अनुसूची-एक—चालू					अनुसूची-एक—चालू				
(१)	(२)	(३)		(४)	(१)	(२)	(३)		(४)
		चौ.फूट	चौ.मी.	चौ.मी.			चौ.फूट	चौ.मी.	चौ.मी.
२८६	२२१	९००.००	८३.६४	१७८.२५	३२३	१०६अ	१२६०.००	११७.१०	१२१.७९
२८७	२२२	९००.००	८३.६४	२२२.००	३२४	१०६ब	१२६०.००	११७.१०	१११.०९
२८८	२२३	८१२.००	७५.४६	१००.७०	३२५	१२९	२३८०.००	२२१.१९	२२०.७७
२८९	२२४	९००.००	८३.६४	१३५.००	३२६	१२९अ	४१२.००	३८.२९	८७.०१
२९०	२२५	९००.००	८३.६४	९५.००	३२७	१२९ब	४१२.००	३८.२९	८७.०१
२९१	२२६	९००.००	८३.६४	१२१.००	३२८	१३२	५६०.००	५२.०४	४६.९२
२९२	२२७	४२५.००	३९.५०	४२.००	३२९	१३२अ	६००.००	५५.७६	७१.६७
२९३	२२७अ	४२५.००	३९.५०	४२.००	३३०	१३२ब	६००.००	५५.७६	७१.५३
२९४	२२८	४००.००	३७.१७	८६.२५	३३१	१५२	५००.००	४६.४७	४१.८२
२९५	२२९	७००.००	६५.०६	१४३.७५	३३२	१५२अ	५००.००	४६.४७	४१.८२
२९६	२३१	५००.००	४६.४७	१२०.००	३३३	१५३	१२०.००	११.१५	२०.००
२९७	२३१अ	५००.००	४६.४७	१२०.००	३३४	१५३अ	३२०.००	२९.७४	४१.२८
२९८	२३२	६००.००	५५.७६	१६५.००	३३५	१५३ब	३२०.००	२९.७४	४२.२४
२९९	२३३	६००.००	५५.७६	६७.४०	३३६	१५३क	३२०.००	२९.७४	४१.७५
३००	२३४	७००.००	६५.०६	१०४.००	३३७	१५५	८००.००	७४.३५	६२.८१
३०१	२३५	७००.००	६५.०६	१३३.४०	३३८	१५५अ	७००.००	६५.०६	४७.८२
३०२	२३६	९००.००	८३.६४	१०५.००	३३९	१५८	१५६०.००	१४४.९८	१४३.८३
३०३	२३७	२००.००	१८.५९	४५.००	३४०	१५८अ	३७५.००	३४.८५	३६.६१
३०४	२३८	२००.००	१८.५९	१३८.००	३४१	१९१	३६०.००	३३.४६	३२.८२
३०५	२३९	२००.००	१८.५९	२२.५०	३४२	१९१अ	५४०.००	५०.१९	४९.१२
३०६	२४०	२००.००	१८.५९	२२.५०	३४३	१९६	४५०.००	४१.८२	४४.८०
३०७	२४०	२०००.००	१८५.८७	४००.००	३४४	१९६अ	४५०.००	४१.८२	४५.२०
३०८	२४२	६००.००	५५.७६	४०.००	३४५	२०९	४५०.००	४१.८२	४१.८०
३०९	२४३	४००.००	३७.१७	५३.६३	३४६	२०९अ	४५०.००	४१.८२	४०.६०
३१०	२४४	४००.००	३७.१७	७१.००	३४७	२३०	५००.००	४६.४७	४५.८२
३११	२४५	४००.००	३७.१७	१०५.००	३४८	२३०अ	५००.००	४६.४७	४६.२०
३१२	२४६	८०.००	७.४३	६.२५	३४९	२३०ब	५००.००	४६.४७	४५.९०
३१३	२४७	९००.००	८३.६४	९.००	३५०	८	१२०८.००	११२.२७	११२.६४
३१४	२४८	७५०.००	६९.७०	५७.१५	३५१	८अ	३३३.००	३०.९५	८४.०२
३१५	१७	४८०.००	४४.६१	२५.१६	३५२	८ब	३३३.००	३०.९५	८३.९२
३१६	१७अ	३००.००	२७.८८	२१.९४	३५३	३५१	१९६९७.००	१८३०.५८	१८०२.००
३१७	६३	५९६.००	५५.३९	५५.९०	३५४	३५२	९००.००	८३.६४	८३.५४
३१८	६३अ	३००.००	२७.८८	२७.८१	३५५	३५३	९००.००	८३.६४	८३.५४
३१९	६३ब	५८०.००	५३.९०	५३.९०	३५६	३५४	६००.००	५५.७६	६२.२४
३२०	७५	२२०.००	२०.४५	२०.४४					
३२१	७५अ	८०८.००	७५.०९	७५.०९		एकूण	३१७३६३.००	२९४९४.७०	३५१४०.६१
३२२	१०६	२२७६.००	२११.५२	११६.६९					

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:—	उमा बॅरेज प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:—	उमा बॅरेजच्या बुडित क्षेत्रामुळे बाधित होणारे मौजे लंघापूर गावठाण.
समाजाला मिळणारे लाभ	:—	५५१० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच रोजगारातही वाढ होणे अपेक्षित आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

उक्त बाधित व्यक्तींची घरे बुडीत क्षेत्रात येत असल्यामुळे त्यांचे विस्थापन अनिवार्य आहे.

जिल्हा पुनर्वसन अधिकारी अकोला यांचे पत्र क्रमांक कावि-५१६-२०१८ अन्वये कळविल्यानुसार मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांचे मंजूरी आदेश क्रमांक उपआ-पुनर्व-अ.का-कावि-१९०९-२०१८, दिनांक १९-०९-२०१८ नुसार मौजे लंघापूर, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला येथील विस्थापीत कुटुंबांचे पुनर्वसन व पुनर्स्थापना योजनेला भूमि संपादन अधिनियम, २०१३ मधील कलम १८ अन्वये मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

सदर विस्थापीत कुटुंबांचे पुनर्वसन व पुनर्स्थापना योजनेचे उपविभागीय अधिकारी, कार्यालय मुर्तिजापूर, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला येथे निरीक्षण करता येईल.

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ३८, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम	:—	जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अकोला.
(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता	:—	जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अकोला, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील.	:—	क्रमांक आरपीए-२०१५-प्र.क्र.१२९(३) र एक दिनांक २८-०५-२०१५.

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी, कार्यालय मुर्तिजापूर, ता. मुर्तिजापूर, जिल्हा अकोला येथे करता येईल.

अकोला :

दिनांक १२ ऑक्टोबर २०१८.

आस्तिक कुमार पांडे,

जिल्हाधिकारी, अकोला.